

# MAHARASHTRA CORPORATION LIMITED

Regd Off: 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai - 400 058. Tel.: +9122 67424815 Email: mcl@visagar.com Website: www.mahacorp.in CIN: L71100MH1982PLC028750

01st November, 2022

**BSE Limited** 

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

Ref:

Scrip ID:- MAHACORP

Scrip Code:-

505523

Sub: Publication of Unaudited Financial Results for quarter and half year ended 30th September, 2022

Dear Sir,

This is with reference to Regulation 47(1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, enclosing herewith copies of the following newspaper dated 30th October, 2022 in which the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30th September, 2022 have been published:

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

For Maharashtra Corporation Limited

Tilokchand Kothari Director

DIN: 00413627

Encl: A/a

Kadar Palace, Kausa, Mumbra, Dist Thane 400612

My client is having one child named as

Mr. Naveed Naimuddin Shaikh, and they both are the only legal heirs from their late Wife and Mother Mrs. Naseem Begum Naeemuddin Shaikh, she got expired on dated 21/11/2015, and they both are

the only legal heirs and legal representatives for the property situated given below: FLAT NO. A-01. GROUND FLOOR, YASMIN PARK C.H.S. LIMITED

MAULANA HASRAT MOHANI ROAD, KADAF

PALACE, VILLAGE KAUSA, DIST THANE 400612. admeasuring about 465/- SQ.FT. the above

mentioned legal heirs of their respective late MOTHER and WIFE and no one other than them are

the legal owner of the above said property, if anyone claims any right, title and interest regarding the above

said property shall raise objection and claims for the

above said flat property in general within 21 days from the date of notice. Please take Note of this.

Date: 30/10/2022 Place: Thane 9004656778

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the Public enlarge by our client, **Kutty Shahnaz** 

Abdul Azeez, that presently our client is the owner of Flat No. C/505, on the

Fifth Floor, in the building known a

Abhinandan Chandresh Resort Co

op. Hsg. Soc. Ltd., Situated at Lodha

Complex, Mira Road (E), Dist. Than

- 401107, (hereinafter referred as "the Said Flat"). Initially the said Flat was

Purchased by Late Mr. P. C. Kunhi Moideen Kutty from Mr. Mahesh N.

Butani by an agreement for sale dated 14/06/2006 under Doc No. TNN-4

**5418-2006** Dated **15/06/2006** 

Whereas Late Mr. P. C. Kunh

Moideen Kutty expired o

20/06/2018, leaving behind him (1) Sharafunisa P. K. - (Wife), (2) Mohammed Faisel Kunhi Moideen

Kutty - (Son), (3) Mohamed Ashra

Kunhi Moideen Kutty - (Son) & (4)

Kutty Shahnaz Abdul Azeez

(Daughter) as his surviving legal heirs

Kutty Shahnaz Abdul Azeez, (2) Mohammed Faisel Kunhi Moideen

Kutty - (Son) Though P.O.A. Holder Kutty Shahnaz Abdul Azeez & (3)

Mohamed Ashraf Kunhi Moidee

Kutty - (Son) Though P.O.A. Holder Kutty Shahnaz Abdul Azeez release

and relinguished their right, title and

nterest in respect of the said Flat in

favour of our client vide Deed of

Release dated 27/10/2022 bearing registration TNN-10-17442-2022

Dated-27/10/2022.
Our client, through this public notice

hereby called upon the public enlarge that If any person having any claims of

ight, title, interest in respect of the said

Flat and/or shares or any part of

portion thereof by way of inheritance

share, sale, purchase, mortgage

ase, lien, license, gift, attachment, o

encumbrance howsoever or otherwise

shall lodge their respective claims a

our office having address as

days from the date of publication of thi notice, failing which the claims, if any

of such person shall be treated a

waived and/or abandoned and no

Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd.,

Dist. Thane - 401107.
Place: Mira Road Date: 30.10.2022

Near Asmita Club, Mira Road (E),

inding on our client.

(Rajendra Singh Rajpurohit),

hereas the heirs (1) Sharafunisa F K. - (Wife) Though P.O.A. Holde

Sd/- ADV. A. KABIR CHAUDHARY

Golden Hill Apartment Co-or Housing Society Ltd.
Date Plot No. 162, Sher-E-Punjab Colony,
12.10.2022 MC Rd, Andheri East, Mumbai-400093

#### **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE Notice that, Smt. Reena Devi Sanjay Mishra & Late Mr. Sanjay V. Mishra are the joint members of Jadhav Residency Co-op. Hsg. Soc Ltd. & jointly holding Flat No.B/302, Third Floor, Jadhav Residency CHS Ltd., Near Kanchan School, Village Tulini Nallasopara (East), Tal. Vasai, Dist Palghar, but he expired on 23/11/2020 with out making nomination or Will and now after the death of Late Mr. Sanjay V. Mishra 1)Smt. Reena Devi Sanjay Mishra (Wife), 2)Mr. Prashant Sanjay Kumar Mishra (Son), 3)Mr. Vedant Sanjay Mishra (Son) & 4)Mr. Siddhant Sanjay Mishra (Son), are the only legal heirs of him, from which My client Smt. Reena Devi Sanjay Mishra, had applied for transfer of the Share, interest, rights, title in respect of said flat on her name with the consent of other legal heirs i.e. 1)Mr. Prashant Sanjay Kumar Mishra, 2)Mr. Vedant Sanjay Mishra & 3)Mr. Siddhant Sanjay Mishra. So if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants / objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased mem ber in the capital / property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 14 days from the publication of this notice, with cop ies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of ceived within the period prescribed above my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objections received thereaf

Adv. Nishigandha J. Parab. Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL Near Dipak Medical, S. T. Depot Road Nallasopara (West), Tal. Vasai, Dist

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client Smt. Nisha Amit Pandya who was the owner of Flat No. D/204, was the owner of Flat No. D/204, Second Floor, Chandresh Nagar Co-Op. Housing Society Ltd., Patankar Park Road Survey No. 132 (P) Village Nilemore, Nallasopara - West, Taluka Vasa District Palghar (hereinafter referred to as "the said Flat") have sold the said Fat to Mrs. Shabnam Karim Chunawala, Smt. Nisha Ami andya has lost/misplaced the following Original documents in respect of the said Flat: 1) Original Copy of Agreement for Sale dated 03rd January 1990 executed 03<sup>rd</sup> January 1990 executed between M/S. Chandresh Builders & Mrs. Bina S. Karamchandani & 2) Original copy of Power of Attorne dated 27/08/1990 executed by Mrs Bina Shyamsunder Karamchandan in favour of Mr. Gobindran Bhagwandas Navani. My client has registered a complaint at concerned Nallasopara Police Station bearing Lost Report No. 25668 -2022 dated

If any person finds the said Original Agreement for Sale and/or the said Original Power of Attorney the same shall be returned to the undersigned person and if Any person having any claim, right, title or interest in the said Flat by way of sale, gift, lease tenancy mortgage lien charge, trust, exchange, partition agreement or otherwise howsoeve are hereby required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned person within 14 days from the date of publication hereof Thereafter no claim shall be ntertained and claim if any shal be considered as waived. Dated: 30/10/2022.

Mrs. Nutan P. Pawar

(Advocate , Kalpana Complex, Station Road Panchal Nagar, Nallasopara - West District Palghar 401 203.Mobile No. 9890173548.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients 1) MRS. BHARTIY. TIWARI & MR. YOGENDRA L. TIWARI are the owner f the property more particularly described in the Schedule under written.

My clients declare that 1) MR. SHYAMCHAND C. GANDHI, 2) MRS. KAMLA SHYAMCHAND GANDHI & 3) MR. VINIT SHYAMCHAND GANDHI were the Original Owners of the Scheduled Property purchased from MESSRS. GOKUL ENTERPRISES vide Articles of Agreement dated 31st December, 1991. That ne said MRS. KAMLA SHYAMCHAND her last will, whereby her undivided Share in the above referred Flat unto and in favour of her Son MR. VINIT SHYAMCHAND GANDHI That the said 1) MR. SHYAMCHAND C GANDHI & 2) MR. VINIT SHYAMCHAND GANDHI sold the Scheduled Property to m clients i.e. 1) MRS. BHARTI Y. TIWARI & 2) MR. YOGENDRA L. TIWARI vide Registered Agreement for Sale dated 27th December

Any person having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, lease ien, possession, attachment, lispendense mortgage, partnership, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested to make the same known with copies of al supporting documents to the undersigned within a period of 14 (fourteen) days of publication of this notice, failing which any such claim/claims, if any of such person/ organization/firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my clients may proceed on the basis of the title o the said property marketable and free from all

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No.B-203 admeasuring 500 sq. ft. Built up area on 2nd Floor in the Building known as Varun Valley Co-operative Housing Society Ltd. situated at Sheetal Nagar, Atmaram Sawant Marg, Ashok Nagar, Kandivali (East), Mumba 400 101, constructed on land bearing C.T.S No.57 (part) of Village : Wadhvan, Taluka Borivali, M.S.D.

Dated this 29th day of October, 2022.

R.J. CHOTHANI,

D-104, Ambica Darshan, C.P. Road Kandivali (East), Mumbai 400 101.

#### **VEHICLE FOR SALE INDUSIND BANK LTD** PUBLIC NOTICE **FOR MORE DETAIL CONTACT:**ly this notice public in general this to inform that ny clients **Mr. NAIMUDDIN GULAM MOHIDDIN** 6385079725 / 7755901079 SHAIKH, residing at Flat no.A-01, Ground Floor, Yasmin Park, Maulana Hasrat Mohani Road

Deal No	Customer Name	Registration No	Model
MWI00548G	PANKAJ VISHNUDHARI	MH04JQ4662	BAJAJ RE COMPACT CNG
MWB01268G	RAJU MANGAL DUBE	MH02EQ5355	BAJAJ RE COMPACT CNG
MWI00861G	DARSHAN ANIL	MH48BF7791	BAJAJ RE COMPACT CNG
MWV01908G	AMOL SAYAGIRAW	MH06DC6704	RE 4S CNG (4 stroke engine)
	BHOSALE		use CNG as fuel

#### PUBLIC NOTICE

By this Notice Public in general is informed that my clients M/s. Sankil Investment Pvt. Ltd.. are owners of Flat No. 22, Panorama Co-Operative Housing Socety Ltd., Situated at 203, Walkeshwar Road, Mumbai · 400 006 and are members of Panorama Co-operative Housing Socety Ltd., My clients M/s. Sankil rvestment Pvt. Ltd. were issued a Share certificate by Panorama Co-operative Housing Socety Ltd. in respect of their said flat. My dients M/s. Sankil Investment Pvt. Ltd. have ost, misplaced the said Share Certificate issued by the society to them on or about 15/04/2022 from their office and the said Share Certificate is not traceable after making proper search and efforts. Claims and objections are hereby invited om the claimants / objectors who are having claims / objection through the said lost nisplaced Share Certificate. The claimants objectors may inform to undersigned within period of **15 days** from the publication of this notice failing which the society will issue duplicate Share Certificate and thereafter any laim or objection will not be considered by the

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A·5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane · 401 107.

### PUBLIC NOTICE

This Notice is given on behalf of my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody Whereas one Mr Jasvant Amidas Mody Whereas one Mr Jasvant Amidas Mody was the owner of Flat No B-08, Kashibai Park CHS LTD, Old Nagardas Road, Andheri East, Mumbai 400069 (herein after referred to as said flat) and member of the society holding share certificate No consisting of 5 fully paid up shares of Rs. 50/- each (herein after referred to as said shares)

The said Jasvant Amidas Mody have expired intestate on17/07/2012 leaving expired intestate on17/07/2012 leaving behind him my clients Deepak Jasvant Mody (son) and Sachin Jasvant Mody (son) as his only surviving legal heirs and legal representatives who have inherited and succeeded to undivided share right title and interest in the said flat and said shares of the deceased father. The wife Mrs Taramati Jasvantlal Mody have expired on 26/09/2014.

expired on 26/09/2014.
Thereafter my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody have made application before the society to incorporate their name into the said share certificate and the society have duly inserted/incorporated the names of my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody in the said share certificate as and by way of transmission (i.e. within as and by way of transmission ( i.e. withi amily) on 19/12/2014.

f any person and or third party has an kind of claim demand, dispute, objection query etc of whatsoever nature as and by query etc of whatsoever nature as and by way of gift, mortgage, sale, transfer, assign, lien, mortgage, charge etc etc of whatsoever nature in respect of my clients, said flat and/or said shares, then to intimate/inform in writing to me the undersigned, within a period of 15 days from date of publication of this notice, failing which it shall be treated as waived and not binding upon my clients. and not binding upon my clients.

Date: 30/10/2022 Adv Harsh S Trivedi 405, B Wing, Vertex Vikas Andheri East, Murana 69 90227666611

**PUBLIC NOTICE** 

MRS. SANTOSH GOSWAMI (who died intestate on 19-09-2022), hein Owner & registered Member in respect of an Ownership **Flat No. 305** (Adm 675 Sq. Feet Built-up Area) on 3 rd Floor, Building No. 2 of the Society viz. **SEA** 

CREST CHS. LTD., situate at 7 Bungalows, Herminder Singh Road, Versova, Andheri(W), Mumbai-400 061; and holding 5 fully paid up shares vide Share Certificate No. 62 in the Share Capital of the said Society. The aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants/

objector/s to the transfer of the said shares and interest of the decease

nember in the capital/property of the society within a period of 7 (seven days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer o shares and interest of the deceased member in the capital/ property of the

society. If no claims/objections are received within the period prescribed

above to the below mentioned Society, the said society shall be free to deal

with the shares & interest of the deceased member in the capital/property o

he society in such manner as is provided under the bye-laws of such society

capital/property of the society shall be dealt with in the manner provided

under the bye-law of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office o

the aforesaid society/with the secretary of the society from the date o

**PUBLIC NOTICE** 

This is to inform public at large that We, (1) MR. HIMANSHU SURESH SHAH, Age: - 39 Years, Occupation: - Service, (2) MRS. HARSHALA HIMANSHU SHAH, Age: - 43 Years, Occupation: - Service, Residing at A-301, Shree Ashirwad Chs. Ltd., D'mello Compound, Near Congress Bhawan, Station road, Bhayander (West), Dist. – Thane, hereby through public notice declare as under:-

We say that MS. MANSI HIMANSHU SHAH alias MS. MANSI BRIJESH GHANEKAR

Age: - 21 Years, Occupation: - Serviceis real daughter of deponent no.2 and Adopted

daughter of deponent no. 1 had left her parental house without consent and there is

We say that ourdaughter MS. MANSI HIMANSHU SHAH alias MS. MANSI BRIJESH GHANEKAR is presently residing with her Uncle and working at Bhayander (W), Dist. – Thane and under the influence of other person she might be done any illegal

act and under such circumstances our family do not have good future with ourdaughterMS. MANSI HIMANSHU SHAH alias MS. MANSI BRIJESH GHANEKAR

We declare that after execution of this affidavit cum declaration our family is no

We hereby surrendered and restrained our above daughter from claiming any of he

share, right, title and interest over any of our movable and immovable property at anywhere and if any person keep relation with our daughterMS. MANSI HIMANSHU

SHAH alias MS. MANSI BRIJESH GHANEKAR we are not responsible for the same

We hereby declare that We have already dissolved relations as father and mother

and now our said daughter Ms. MANSI HIMANSHU SHAH alias Ms. MANSI BRIJESH GHANEKAR is not having concern or relations with us and therefore we are not responsible for any kind of legal and illegal activities carried out by said

daughter and our said daughter will herself responsible for any of illegal or lega

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that as per information given by my client Shri. Shekhar Ashok Warang that he is the owner of

Flat No.16, 3rd Floor, Gangeshwar Dham Co-operative

Housing Society Ltd., Devi Chowk, Shastri Nagar, Dombivli (West), Dist-Thane that the below mentioned original

documents of Flat No.16 are misplaced not traceable i.e.

1) Agreement dated 01/12/1985 executed between M/s. Shree Gangeshwar Builders and Mrs. Meena Shrinivasan,

2) Agreement dated 24/03/1986 executed between Mrs. Meena

Shrinivasan and Shri. R. Haribabu & 3) the registration receipt bearing registration no.6731/2001 in respect of Agreement

dated 25/10/2001 executed between Shri. R.Haribabu and

Kiran Arvind Joshi, Anita Arvind Joshi. The complaint is lodged by Shri. Shekhar Ashok Warang to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West) under no. 1202/2022 and police

station issued Missing Certificate on 19/10/2022. My client Shri. Shekhar Ashok Warang intends to sell the above said Flat

If any person / persons finds above mentioned original documents and / or have any type of right such as Lien,

mortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below

mentioned address. If any objection is not received, withir

given period, my client will enter into transaction of sell of the above mentioned flat to the prospective Purchaser/s and the

(Beena M. Sansare)

Advocate

objections received thereafter shall not be entertained

GHANEKAR will do any illegal act or put any false allegation against us.

having any relation or concern with our said daughter

activities and we are not responsible for the same

No.16 to the prospective purchaser/s.

Date: 30/10/2022

Add: A/5, Sanyogita Society,

Dombivli (West), Dist-Thane.

Pt Deendaval Road, Anand Nagar,

ehended that MS. MANSI HIMANSHU SHAH alias MS. MANSI BRIJESH

For SEA CREST CHS.LTD. Hon'ble Secretary/Chairman

ADVOCATE

publication of the notice till the date of expiry of its period

DATED: 29-10-2022

The claims/objections, if any, received by the below mentioned Society fo

#### NOTICE

Late Maruti Ramchandra Kadam has died on 01/10/2001. And my mother Late Vanita Maruti Kadam died on 12th April, 1988. Address - 02 / 602, Parel Shivsandesh Co-operative Housing Society, Kasturba Gandhinagar, Opposit Mahalakshmi Industrial Estate. Dainil Shivner Marg, Worli, Mumbai - 400018. Parel Shivsandesh Co-operative Housing

Society invites claims or objections from

the heirs or other claimants / entitled objectors to transfer the said shares and share capital of the deceased members in the capital / property of the society within a few days from the date o publication. Copies of such documents and notice along with other evidences in support of their claims/objections fo transfer of shares and share capital of the deceased members in the capital property of the society. If no claims objections are received within the abov prescribed period, the Society shall be free to transfer the shares and share capital of the deceased members to the capital / assets of the Society as provided under the Bye-laws of the Society Claims / objections received by the society for transfer of shares and share capital of deceased members in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided unde the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society for inspection by claimants / objectors at the office of the society / administrator of the society, from the date of publication o the notice dated on 31st Oct 2022, 9.00 a.m. today to till 15th Nov 2022 , 9. 00 p.m. You should submit your objection in the office of Parel Shivsandesh Co operative Housing Society within the

Place: Worli Date: 31/10/2022 Santosh Maruti Kadam

prescribed period.

### **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE Notice tha Smt. Leena Johnson Carvalho & Late Mr Johnson Augustine Carvalho are the join nembers of Poonam Palash Co-op. Hsq Soc. Ltd. & jointly holding Flat No. C/201 Second Floor, Poonam Palash CHS Ltd., Village Nilemore, Nallasopara (West), Tal Vasai, Dist. Palghar, but he expired on 14/ 05/2021 without making nomination or Will and now after the death of Late Mr. Johnson Augustine Carvalho 1)Smt, Leena Johnso Carvalho (Wife), 2)Mr. Jheel Johnsor Carvalho, (Son) & 3) Miss. Jenisa Johnsor Carvalho (Daughter), are the only legal heirs of him, from which My client Smt. Leen, Johnson Carvalho, had applied for transfe of the Share, interest, rights, title in respec of said flat on her name with the consent o other legal heirs i.e. 1)Mr. Jheel Johnsor Carvalho & 2) Miss. Jenisa Johnsor

So if any other person or persons havin any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants / ob ector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 14 days rom the publication of this notice, with co es of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the de ceased member in the capital / property of the society, if no claims / objections are re eived within the period prescribed above my client shall proceed and complete all the equirements regarding the Said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Adv. Nishigandha J. Parab. Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist Palghar - 401 203.

### **PUBLIC NOTICE**

This is to inform you public at large that the residential flat No. 2, ground Floor, Sahwas CHS Ltd, adm about 293 Sq Ft Carpet, situated at Mauje Neral, Taluka Karjat, District Thane, Survey/Gut No. 324 (old Survey/Gut No. 324/0) is owned and possessed by my client Mrs. Raksha Ramesh Thakkar, R/a, Mulund, Mumbai. The original document of Agreement for Sale of the said flat have been misplaced by my client while travelling from Mulund Station to home executed between my client and M/s Shivram Enterprises through partner Mr. Pramod Shivdas Nagrecha by registered Agreement for Sale dt. 26/04/2017 bearing registration No. 1800/2017 registered in the officer of Sub Registrar Karjat.. My client has given complaint in Mulund Police Station for missing of the said Agreement vide Lost Report No. 41575/2022, dt.28/10/2022. Hence, there is likely to misuse of the said Registered Agreement for sale if found by any person/s If the said Original Agreement for sale found by any person/s or if any person having rights, title, claim on the said flat, we hereby invited to submit/return the said document or submit their written claim of the said flat within the period of 15 days from the date of the publication of this Public Notice on following mentioned address. It is hereby noticed that we cannot entertain any objection if raised after lapse of said period.

Off: 3, N. J. House, Opp. Court, Bhaji Market Road, Kalyan (W)

Sd/-Mrs Tapasva S. Mhatre (Advocate)

#### **SAGAR PRODUCTIONS LIMITED** Regd. Off: - Unit No. 402, Plot B/65, Stanford Plaza, New Link Road, Opp. City Mall, Andheri West Mumbai - 400053 Tel: 022-49725443, Website: www.sagarproductions.com, Email: splgrive@rediffmail.com CIN: 193000MH1980PLC170432 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF TEAR ENDED SUTH SEFTEMBER, 2022			
DADTICUL ADC	Quarter Ended	Half Year ended	Quarter Ended
PARTICULARS	30.09.2022	30.09.2022	30.09.2021
Total income from operations (net)	37.10	108.72	145.00
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(4.26)	(9.05)	11.26
Net Profit / (Loss) for the period after tax	, ,		
(after Extraordinary items)	(4.26)	(9.05)	11.26
Equity Share Capital	401.42	401.42	401.42
Reserves (excluding Revaluation Reserve as			
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (before and after			
extraordinary items) (of Re. 1/- each)			
a)Basic:	(0.01)	(0.02)	0.03
b)Diluted:	(0.01)	(0.02)	0.03

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2018. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2022 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Compa are listed and is also available on the website of the Company - www.sagarproductions.com For Sagar Productions Limited

Kalakad Sundaram Sath Wholetime Director - DIN: 00150876

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the all concerned/public that my client have agreed to purchase from MR. MAHMOOD SALIM SHROFF & MRS. NAZIA MAHMOOD SHROFF the right, title, shares and interest in respect of and in Flat No. 8-27, floor, admeasuring about aggregating total 590 sq. ft. equivalent to 54.83 sq. mtr. carpet area in Shakti Sadan CHS Ltd., Opp. Navjivan Society, D.B. Marg, Lamington Road, Grant Road, Mumbai-400 007 situated at and tying on a piece and parcel of land bearing CS. No.259 of Tardeo Division in registration District and Sub-district of Bombay City and Suburban together" "Five shares of Rs.50/- each having distinctive nos. 136 to 140 bearing certificate No.28. All persons having any claim against or in respect hereof by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, charge, trust, Inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to Inform the same in writing with the authenticated supporting documents to the undersigned within fourteen days from the date hereof, falling which claims if any will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 28/10/2022 **RAMESH KISAN PALVE Advocate** 

3/9, B.I.T. Chawl, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai 400 008. E-Mail: rameshpalve6@gmail.com

## **Public Notice**

Notice is hereby given that as per information given by my client M/s Cochin Bridge Infrastructure Company Ltd., through its Director Shri Jitendra Dattatray Patil that the company is the owner in respect of Flat No.5, admeasuring 488 Sq. Ft. built up, 1st Floor, of Amar Jeevan Shakti Co-operative Housing Society Ltd., Ganesh Nagar, Dombivli (West), Dist-Thane that the original Agreement dated 05/07/1989 executed between Shri. Pavanje Vishnuthirtha Bhat and Shri. Vijay Kumar Bhagwan Kashid & Smt. Sindu Vijay Kumar Kashid in respect of above said flat is misplaced and is not traceable. The complaint is lodged by my client Company to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West) under no.1191/2022 and police station has issued Missing Certificate on 17/10/2022. The company intends to sell the above said Flat No.5 to Mrs. Shraddha Santosh Surve & Shri. Santosh

If any person / persons finds above mentioned original agreement and / or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale/ exchange, trust, inheritance, possession, lease, purchase or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within given period, my client company will enter into transaction of sell of the above mentioned flat to Mrs. Shraddha Santosh Surve & Shri. Santosh Krushna Surve and the objections, any claim/claims received afterwords will be waived and abandoned and thereafter shall not be entertained.

Date: - 30/10/2022 Add: A/5, Sanyogita Society, Pt. Deendayal Road, Anand Nagar,

(Beena M. Sansare) Advocate

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that my client Smt. SHAKUNTLA KRISHNA GAMRE is the owner of Room No.403/A wing, Sai Krupa CHS. Nirmal Nagar, Khar (E), Bandra (E), Mumbai - 400051, No.06 having Distinctive Nos. 26 to 30 which was previously stand in the name of my client's Husband Mr. KRISHNA MAHADEV GAMRE who expired on 15/04/1997 after his demise my client transfer the said flat in her name as a legal heir. Any person/s having any right tle or interest and/or having any dues f any kind of amount over the said flat oremises in any respect by way of sale, Exchange, Lease, License, Trust, Inheritance, Possession, Attachment, Giff, Lien, interest, Charge Mortgage, Deed Agreement or otherwise however are hereby required to make the same know in writing to the undersigned within 15 days from the

Place : Mumbai Advocate High Court Om Shankar Tiwari Soyamber Karyalay, Opp. Bandra cour A.K. marg, Bandra (E), mumbai - 400051

## Read Daily **Active** Times

#### TENDER NOTICE Kamla Ashish Tower Co.Op. Housing

Society Ltd. situated at Mahavir Nagar Kandivali (West), Mumbai 400067 nvites quotation from reputed contractors for beautification of society lobby.

Kindly send quotation for beautificatior of lobby after Inspection of lobby. The Inspection of Lobby kept shall be between 11 am to 13 pm on 01 Nov 2022 Tusday. After inspection contractors have to give quotation on or before 16<sup>th</sup> Nov. 2022. Sd/-

The Hon. Secretary/ Chairman Place : Mumbai Date: 30/10/2022

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED
Regd. Office: - A-9, Shree Siddhivinavak Plaza Plot No. R-24 Off Link Plaza A-1

Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com, Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED			
30TH SEPTEMBER 2022			
PARTICULARS	Quarter ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) for the period after tax	36.84 (14.30)	107.54 (12.08)	143.50 5.50
(after Extraordinary items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown	(14.30) 9843.28	(12.08) 9843.28	5.50 9843.28
in the Balance Sheĕt of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	-	-	-
a)Bacin :	(0.00)	(0.00)	0.00

(0.00) (0.00) Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ender 30th September 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin, Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financia Results for the quarter ended 30th September 2022 are available on the website of BSE Limited www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website

For Shalimar Productions Limited he Company - www.shalimarpro.com

MAHARASHTRA CORPORATION LIMITED 08, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058. Tel. No.: 022-6742 mahacorp.in Email: mcl@visagar.com CIN: L71100MH1982PLC028750 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (₹ In lacs)			
PARTICULARS		Quarter Ended	
	30.09.2022	30.09.2022	30.09.2021
Total income from operations (net)	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(4.88)	(17.46)	(1.82)
Net Profit / (Loss) for the period after tax		, ,	
(after Extraordináry items) Equity Share Capital	(4.88)	(17.46) 2,593.89	(1.82) 1,353.33
Equity Share Capital	2,593.89	2,593.89	1,353.33
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in			
the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share		_	_
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each)			
a)Basic : b)Diluted:	(0.02)	(0.07)	(0.00)
b)Diluted:	(0.02)	(0.07)	(0.00)
Make. The phase is an automate of the detailed former of the	Audited Financi	al Daguilta fauth	a accordan O half

ear ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEE Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2018. The full format of the Un-Auditer inancial Results for the quarter & half year ended 30th September 2022 are available on the website or SSE Limited- www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available of Tilokchand Kothari Director - DIN: 00413627

**VISAGAR POLYTEX LIMITED** 

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215
EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

( )			( \ 111 1400)
PARTICULARS	Quarter ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021
Total income from operations (net)	40.02	62.32	138.95
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(21.72)	(58.39)	(51.34)
Net Profit / (Loss) for the period after tax			
(after Extraordinary items)	(21.72)	(58.39)	(51.34)
Equity Share Capital	2927.01	2927.01	2927.01
Reserves (excluding Revaluation Reserve as			
shown in the Balance Sheet of previous year)			-
Earnings Per Share (before and after			
extraordinary items) (of Re. 1/- each)			
a)Basic:	(0.01)	(0.02)	(0.02)
b)Diluted:	(0.01)	(0.02)	(0.02)

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2018. The full format of the UnAudited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2022 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the

For Visagar Polytex Limited Date: 30.10.2022 Place: Mumbai (Tilokchand Kothari) - Managing Director - DIN: 00413627

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that as per information given by my clients, Shri. Anil Vishnu Prabhudesai & Mrs. Amrita Anil Prabhudesai that, they are the joint owners of Flat No.9, 2nd Floor, Harshadeep Co-operative Housing Society Ltd. Nana Shankar Sheth Road, Dombivli (West), Dist-Thane that the original registration receipt bearing No.4717/1999 dated 28/12/1999 in respect of Agreement for Sale dated 28/12/1999 executed between Mrs. Thankamani Rajagopalan and Shri. Anil Vishnu Prabhudesai, Mrs. Amrita Anil Prabhudesai in respect of the above mentioned Flat No.9 is misplaced and not traceable. The complaint is lodged by Shri. Anil Vishnu Prabhudesai to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West). under No.1205/2022 and police station issued Missing Certificate on 20/10/2022. Shri. Anil Vishnu Prabhudesai & Mrs. Amrita Anil Prabhudesai intend to sell the said flat No.9 to the prospective purchaser/s.

If any person / persons finds above mentioned original registration receipt and / or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of charge over the said Flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, my clients are at liberty to sell the said Flat and objection received hereafter shall not be entertained.

Date: 30/10/2022

Place: Vasai Road

Date: 30.10.2022

Add: A/5, Sanyogita Society, Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

Sd/-(Beena M. Sansare) Advocate

## **PUBLIC NOTICE**

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. ANIL G. MALHOTRA, that he alongwith his wife Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA purchased. I) Shop No. 05, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 217 Sq.

Ft. i.e. 20.15 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as SHREYAS APARTMENT AB WING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Achole, Vasant Nagari, Vasai (E), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. 051, having ten Shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 501 to 510 (both inclusive). 2) Shop No. 15, Ground Floor, in 'B' - Wing, Area admeasuring 98.40

Sq. Ft. i.e. 10.97 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as RASHMI DHRUVITA PARK A-G CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Achole, Vasai (E), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. 256, having ten Shares of Rs.50/- each pearing distinctive Nos. 2551 to 2560 (both inclusive).

3) Flat No. A/003, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 535 Sq. Ft. (Built Up) in the Society known as VASANT NAGARI GULAB CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Manickpur, Vasai (W), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. 3. having five Shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 11 to 15 (both inclusive).

My client's wife Late MRS, MADHURI ANIL MALHOTRA alias MRS MADHU ANIL MALHOTRA died on 24/06/2021. My Client have made application to the respective society for transfer of 50% share & share certificate of the said Flat/Shops from the Deceased Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA to his name who is the surviving and legal heir/Successor of the said deceased. Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute /its Representative, having any claim Right / Title/ Lien / Charge / Interest in any way on the said Flat/Shops may give in writing to the undersigned along with proofs / evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MR. ANIL G. MALHOTRA.

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp: Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai Dist. Palghar- 401202

Dombivli (West), Dist-Thane-421202

sd/-

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L71100MH1982PLC028750

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रर.:०२२-६७४२४८९५, Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:L65990MH1983PLC030215 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८.

दर::०२२-६७४२४८१५, Website: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.com

२० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर

२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहे त्या बीएसई

लेमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.nseindia.com आणि

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)

क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)

कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांकः ३०.१०.२०२२

Date: 30.10.2022

संपलेली तिमाही

३०.०९.२०२२

(२१.७२)

(२१.७२

(ক্ল.লান্তান

(49.38)

(49.38)

संपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाही ३०.०९.२०२२ ३०.०९.२०२१

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००४१३६२७

(46.38)

(46.38)

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती लुसी कुस्टोडियो** लोपेस, स्वर्गीय श्री. जोसेफ एम. रिबेलो (वडील) यांर्च लोपेस, स्वर्गीय श्री. जोसेफ एम. रिबेलो (वर्डील) यांची मुलगी या पलंट क्र. ०/४०२, क्षेत्रफळ ५३.०१ ची.मी. (विल्टअप क्षेत्र), ४था मज्वता, सिद्धेश्वर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, सिद्धेश्वर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, सिद्धेश्वर अलोहोसील. म्हणून ज्ञात सोसायटी, नींद क्र. टीएचए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१८८२३/ २०७५-०८, दिनाक ९७.०८, २००७, भागप्रमाणवात्र क्र.१८, सदस्य नींद क्र.१८, अनुक्रमांक ०८६ ते ०९०, जमुनावाई ठाकूर शेड, पोस्ट ऑफिस समोर, माईदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ येथील जाणेच कायदेशीत सासदार/ सह-मालक आहेत. मे. सिद्धीविनायक डेव्हलएम्सं आणि श्रीमती सुसी जी. लोपेस व श्री. जोसेफ एम. रिवेलो यांच्या स्टायन टिनंडन कर ८१.१९,२००६ रोजीच पावती क्रमांक स्टायना टिनंडन कर ८१.१९,२००६ रोजीच पावती क्रमांक दरम्यान दिनांक २८.११.२००६ रोजीचे पावती क्रमांक टीएनएन४-०९७८१-२००६ नुसार भाईंदर नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत दिनांक २७ नोव्हेंबर, २००६ रोजीचे विक्री व हस्तांतर करारनामा झाला होता आणि पलॅंट क्र्बी/२०३, २रा मजला असे ए/४०२, ४था मजला या ऐवजी सद करारनामा चुकीने नमुद झाले असल्याने दिनांक २६ सप्टेंबर २००७ रोजीचे सुधारणा करारनामा करण्यात आले होर् आणि सदर करारनामा दिनांक १२.१०.२००७ रोजीचे पावर्त आणि सदर करातांमा दिनांक १२.१०.२००७ रोजीचे पावती क्रमांक टीएम्एपंड-८०१३ –२००७ नुसार माईंदर नॉदणी कार्यालयात नींद करण्यात आले आहे. श्री. जोसेफ एम. रिबेलो यांचे १९.०९.२०१० रोजी निधम झाले आणि त्यांची आई अंना क्रिक्तालिना रिबेलो यांचेही ११.११.२०१५ रोजी निधम झाले, त्यांचे कारदेशीर वासस्दार श्रीमती लुमी कुस्टाडियो लोपेस (मुलगी) आहेत आणि करारानामा व भागप्रमाणपत्रात श्रीमती लुमी जी. लोपेस असे नाव नमुद आहे आणि पंत्रकाई, आधार कार्डावर श्रीमती लुमी कुस्टाडियो लोपेस असे नाव नमुद आहे आणि पंत्रकाई आधार कार्डावर श्रीमती लुमी कुस्टाडियो लोपेस असे नाव नमुद असून सदर दोनही नावे एकाच व्यक्तीची आहेत. सोसायटीन दिनाक १४.७५.२०१४ रोजी अर्जेटर सीमती लुमी चर्चा व्यव्हीची योगित लगी करहराडियो लोपेस थांन यांचे रोजी अर्जदार **श्रीमती लुसी कुस्टाडियो लोपेस** यांना त्यांचे अधिकार व शेअर्स हस्तांतर केले. अर्जदार हे सदर फ्लॅटचे

आवकार पे राजन हस्तार करो. जजदार ह सदर पराटर १००% मालक/सदस्या झाल्या आहेत. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा भूषा व्यक्तीचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल यांची नोंद घ्यावी. दिनांक: ३०.१०.२०२२ **दिलीप के. पांड**ये

३०.१०.२०२२ विलाप के. पाड्य वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

## जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की . श्रीमती . लीना जॉन्सन करवाल्हो व कै . जॉन्सन आगोस्तीन करवाल्हो , हे सदनिका क्र , सी/२०१ , दसर मजला पनम पलाश को ऑ हो सो लि गांव मौर् निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघ चे संयक्त मालक होते तरी त्यापैकी कै जॉन्सन आगोस्ती करवाल्हो यांचे दिनांक १४/०५/२०२१ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता कै जॉन्सन आगोस्तीन करवाल्हो यांच्या पश्चात १)श्रीमती लीना जॉन्सन करवाल्हो (पत्नी), २)श्री. झील जॉन्सन करवाल्हो (मुलगा) व ३) कु . जेनीसा जॉन्सन करवाल्हे (मलगी) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील श्रीमती. लीना जॉन्सन करवाल्हो यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसदा म्हणजेच १)श्री. झील जॉन्सन करवाल्हों व २) क. जेनीस जॉन्सन करवाल्हो, यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्जा गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के, हितसंबंध, हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसाँच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेंसंबंधीर्च पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड्न रण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲंड. निशिगंधा जयंत परंब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

## PUBLIC NOTICE

This Notice is given on behalf of my clients Deepak Jasvant Mody and Sachii

Jasvant Mody
Whereas one Mr Jasvant Amidas Mody
was the owner of Flat No B-08, Kashibai
Park CHS LTD, Old Nagardas Road,
Andheri East, Mumbai 400069 ( herein
after referred to as said flat) and member
of the society holding share certificate No
17 bearing distinctive Nos 81 to 85
consisting of 5 fully paid up shares of Rs.
50/- each ( herein after referred to as said
shares)

The said Jasvant Amidas Mody have Ine said Jasvant Amidas Mody nave expired intestate on17/07/2012 leaving behind him my clients Deepak Jasvant Mody (son) and Sachin Jasvant Mody (son) ash is only surviving legal heirs and legal representatives who have inherited and succeeded to undivided share right title and interest in the said flat and said tle and interest in the said flat and said shares of the deceased father. The wife

shares of the deceased father. The wife Mrs Taramati Jasvantlal Mody have expired on 26/09/2014. Thereafter my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody have made application before the society to incorporate their name into the said share certificate and the society have duly inserted/incorporated the names of my clients Deepak Jasvant Mody and Sachin Jasvant Mody in the said share certificate Jasvant Mody in the said share certificate as and by way of transmission (i.e. within family) on 19/12/2014.

family) on 19/12/2014. If any person and or third party has any kind of claim demand, dispute, objection, query etc of whatsoever nature as and by way of gift, mortgage, sale, transfer, assign, lien, mortgage, charge etc etc of whatsoever nature in respect of my clients, said flat and/or said shares, the intimizate/inform in writing to me the to intimate/inform in writing to me the undersigned, within a period of 15 days from date of publication of this notice failing which it shall be treated as waived and not binding upon my clients.

Date : 30/10/2022 Place : Mumbai : Mumbai Adv Harsh S Trivedi 405, B Wing, Vertex Vikas Andheri East, Mumbai 69 90227666611

## जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की **श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा व कै. संज**य वी. मिश्रा, हे सदनिका क्र. बी/३०२, तिसरा मजला जाधव रेसिडेन्सी को.ऑ.हौ.सो.लि.,कांचन शाळेजवळ, गांव मौजे तुळींज, नालासोपारा (पूर्व) ता. वसर्ड. जि. पालघर चे संयक्त मालक होते तर त्यापैकी के. संजय वी. मिश्रा यांचे दिनांक २३/११ २०२० रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता **कै. संजय वी. मिश्रा** यांच्या पश्चात १)श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा (पत्नी), २)श्री. प्रशांत संजय कुमार मिश्रा (मुलगा), ३)श्री. वेदांत संजय मिश्रा (मुलगा) आणि ४)श्री. सिद्धांत संजय मिश्रा **(मुलगा),** हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील **श्रीमती. रीना देवी संजय मिश्रा** यांनी सदर मय प्रभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंध सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केल आहे ज्यासाती अन्य वारसदार म्हणजेच **१)श्री. प्रशां**त संजय मिश्रा (मलगा), २)श्री, वेदांत संजय मिश्र (मलगा) आणि ३)श्री. सिद्धांत संजय मिश्रा (मलगा)

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्त्रे असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गागणीदार हरकतदार यांच्याकड्न हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्जा गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यासः ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसाँच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिके संबंधीच पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकङ . करण्यात येईल याची नोंद घ्यावी

यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे.

सही/ ॲड. निशिगंधा जयंत परब. गत्ता : ए/१०१, काशी कपा को ऑ.हौ,सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **CHANGE OF NAME**

I HAVE CHANGED MY OLD NAME SAYYED JAINUDDIN SHAMSHUDDIN TO NEW NAME SAYYED ZAINULABDIN SHAMSHUDDIN

## **PUBLIC NOTICE**

Shri Sarwan Singh Amar Singh Lotay a member of Shreeram Bhawan Co. Op Housing Society Ltd. having address Kharodi, Off Marvey Road, Opp Abhyudaya Bank, Malad (West), Mumbai 400095 and holding Flat No. D - 202 in the uilding of the society, died on 15th December, 2021 making nomination in favour of his son Shri Harjinder Sarwar Singh Lotay who also died on 28th April 2022.

The society hereby invites claims of objections from the heir or heir's or other claimants/ objector or objectors to the transfer of said shares and interest of the deceased member in the capital/ proper of the society within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims biections for transfer of shares and iterest of the deceased member in the apital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society sha be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as s provided under the Bye-laws of the ciety The claims/ objections if an eceived by the society for transfer of the decease member the bye laws of the society. copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objections, in the office of the society/ with the secretary of the society with the office hours from the date of ublication of the notice till the date of it

For and on behalf of Shreeram Bhawan Co-operative Housing Society Ltd.

Hon. Secretary

Place: Mumbai Date: 30/10/2022

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mrs. Murshida Alimullah Khan, Wife of Late Mr. Alimullah A. Khan. That Late Mi Alimullah A. Khan, died on 14/04/2003, was the absolute owner of a Flat No. K-4/1, Hanjar Nagar Co- Op. Hsg. Soc. Ltd, Pump House Andheri (E), Mumbai 400093 and he had tw wifes (1) Mrs. Jamila Alimullah Khan having no children & (2) Mrs. Murshida Alimullah Khan having four sons. That afte the death of Mr. Alimullah A. Khan, the said flat was transferred by the Society in the name of the First wife Mrs. Jamila Alimullah Khan, according to the Bye Laws of the

That First wife Mrs. Jamila Alimullah Khai Second wife Mrs. Murshida Alimullah Khar and her sons (1) Mr. Kalimullah Alimullah Khan (2) Mr. Faisal Alimullah Khan, (3) Mr Ajmal Alimullah Khan (4) Mr. Akram Alimullah Khan, are the only heirs and legal representatives of Late Mr. Alimullah A.

That my client is making an application to the Society Hanjar Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd for the transfer of the shares and interests in the capital of the Society in respect of the said flat of the deceased, in her name. That the other heirs of the deceased have given their No-objections to the Society in favour of my client for transfer of the shares and interest of the deceased. This Notice is hereby giver inviting any claim/objections from other heirs or any person, if any, of the deceased for the transfer of the shares and interests of the said flat in my client's name, in the capital property of the Society within a period of 15 days from the publication of this notice. If no claims, objection received within the stipulated time, the society shall be free t transfer the shares and interests of the deceased in the name of my client **Mrs** MURSHIDA ALIMULLAH KHAN.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Thane 401107

Date: 30/10/202

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Publi enlarge by our client. Kutty Shahnaz Abdul Azeez, that presently our clie s the owner of Flat No. C/505, on the Fifth Floor, in the building known as Abhinandan Chandresh Resort Co op. Hsg. Soc. Ltd., Situated at Lodha Complex, Mira Road (E), Dist, Thane 401107, (hereinafter referred as "the Said Flat"). Initially the said Flat was Purchased by Late Mr. P. C. Kunh Moideen Kutty from Mr. Mahesh N Butani by an agreement for sale date 14/06/2006 under Doc No. TNN-4 5418-2006 Dated 15/06/2006 Whereas Late Mr. P. C. Kunh Moideen Kutty expired or 20/06/2018, leaving behind him (1) Sharafunisa P. K. - (Wife), (2) Mohammed Faisel Kunhi Moidee Kutty - (Son), (3) Mohamed Ashra Kunhi Moideen Kutty - (Son) & (4 Kutty Shahnaz Abdul Azeez (Daughter) as his surviving legal heirs /hereas the heirs (1) Sharafunisa F K. - (Wife) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez, (2 Mohammed Faisel Kunhi Moidee Kutty - (Son) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez & (3) Mohamed Ashraf Kunhi Moideei Kuttv - (Son) Though P.O.A. Holde Kutty Shahnaz Abdul Azeez released and relinguished their right, title and nterest in respect of the said Flat in avour of our client vide Deed o Release dated 27/10/2022 bearing egistration TNN-10-17442-2022 Dated- 27/10/2022.

Our client, through this public notice ereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part o portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage ease, lien, license, gift, attachment, o encumbrance howsoever or otherwis shall lodge their respective claims a our office having address as mentioned below within 15 (Fifteen days from the date of publication of this notice, failing which the claims, if any of such person shall be treated a waived and/or abandoned and no oinding on our client.

(Raiendra Singh Raipurohit). Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd. Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane - 401107. Date: 30.10.2022 Place: Mira Road

## TENDER NOTICE

Kamla Ashish Tower Co.Op. Housing Society Ltd. situated at Mahavir Nagar Kandivali (West), Mumbai 400067 invites quotation from reputed contractors for beautification of society lobby.

Kindly send quotation for beautification of lobby after Inspection of lobby. The nspection of Lobby kept shall be between 11 am to 13 pm on 01 Nov 2022 Tusday. After inspection contractors have to give quotation on or before 16<sup>th</sup> Nov. 2022.

The Hon. Secretary/ Chairman Place : Mumbai Date: 30/10/2022

**PUBLIC NOTICE** This is to inform to all concern that n client Smt.Saraswati Dharamshi Mano client Smt. Saraswati unaramsni Mange is the owner of Flat No. 15 on 3rd floor in the building known as "Sri Narayana Co-operative Housing Society Limited admeasuring about 578 Sq. Ft. built up area situated at Plot No. 23, Rifle Range Ghatkopar (West), Mumbai - 400 086 an Agreement for sale dated 22nd May, 1993 from one Smt. Ramilaben Bharatkuman Oza which is duly registered with the offic of Sub-Registrar, Kurla-1 bearin Document No.BDR3-04874-2008 by wa of Deed of Declaration dated 16th June 2008.That Smt. Ramila Bharatkumar Oza have purchased and acquired the aforesaid flat from Mrs. Kamala Venkatachari vide transfer form date Workatachari vide dalaser form dated 30th April, 1978. That Mrs. Kamala Venkatachari have been allotted the aforesaid flat as promoter member of the society on contributing toward constructing cost of the building. That by virtue of membership my client is holdin 40 (forty) shares of Rs. Fifty (50) each numbered from 1041 to 1081 embodied in share certificate no. 28 issued in favour omy client on 01/07/2000.That now means to the share certificate of the share certificate no. client has decided to sale the aforesaid fla o Smt. Kaveri Harishchandra Kambl & Shri. Harishchandra Satu Kamble. Any Person, Bank or Institution claiming nterest in the said property or any par

Advocate, Bombay High Court, Shop No. B/3, Ambika Siddhi CHS Ltd., Jagdusha Nagar, Ghatkopar (W), Mumbai - 400086. **Place:** Mumbai **Date:** 30/10/2022

thereof by way of sale, gift, lease mortgage, lien, trust, easemen

Succession or otherwise howsoever ar

hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of **14 days** from the date of this notice, failing which such claim, if any

shall be considered as waived / void.

## जाहीर सुचना

या द्वारे सूचना देण्यात येते की माझे अशिल श्रीमर्त निशा अमित पंडया हया फ्लॅट नंबर डी/२०४ दसरा मजला. चंद्रेश नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. पाटणकर पार्क रोड, सर्वे नंबर १३२ पार्ट, गाव - निळेमोरे, नालासोपारा पश्चिम तालुका वसई, जिल्हा पालघर ह्या फ्लॅट च्या मालक होत्या. त्यांनी सदर फ्लॅट श्रीमती शबनम करीम वुनावाला ह्यांना विकला आहे. सदर फ्लॅटचे नेम्नलिखित दोन मुळ दस्तावेज श्रीमती निशा अमित पंडया यांजकडून गहाळ झाले आहे. १) बिल्डर चंद्रेश बिल्डर्स व श्रीमती बिना एस. कारामचंदानी यांच्यात दिनांक ०३/१०/१९९० रोजी झालेला करारनाम्याची मळ प्रत तसेच २) दिनांक २७/ ०८/१९९० रोजी श्रीमती बिना श्यामसुंदर कारामचंदानी यांनी श्री. गोबिंद्रम भगवानदास नवानी यांच्या नावे दिलेली पॉवर ऑफ एटॉर्नी ची मुळ प्रत ऱ्याबाबत रीतसर तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये केली असून त्याचा लॉस्ट रिपोर्ट नंबर २५६६८

२०२२ दिनांक १९/१०/२०२२ असा आहे. ज्यांना कोणालाही सदर मळ दस्तावेज सापडले असेल तर त्यांनी ते खालील सही करणाऱ्या व्यक्तीला आणन द्यावे तसेच ज्यांना कोणाला सदर फ्लॅट संबंधित व सदर मूळ दस्तावेज संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क दावा नामाधिकार लाभ विक्री गहाण बक्षीस भाडेपट्टा परवाना भागीदारी व इतर कोणत्याही अन्य स्वरूपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पुराव्यासह खालील सही प्रसिध्दीपासून १४ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

नुतन प्रकाश पवार (वकील) 🐧 कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर गालासोपारा पश्चिमः जिल्हा पालघर - ४०१ २०३ मोबाईल नं. ९८९०१७३५४८.

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येते की. माझे अशील **१) श्रीमती भारती वाय. तिवारी** व २) श्री. योगेंद्र एल. तिवारी हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमूद केलेली मालमत्तेचे मालक आहेत.

माये अशिलांनी घोषित केले आहे की. १) श्री श्यामचंद सी. गांधी. २) श्रीमती कमला श्यामचंद गांधी व ३) श्री. विनीत श्यामचंद गांधी हे खालील अनुसुचीत नमुद सदर मालमत्तेचे संयुक्त मालक होते, जी त्यांनी **मेसर्स गोकुळ एन्टरप्रायझेस** यांच्याकडून दिनांक ३१ डिसेंबर, १९९१ रोजीचे नोंदणीकृत करारनामानुसार खरेर्द केले होते. सदर **श्रीमतों कमला श्यामचंद गांधी** यांचे ११.०९.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्ये अंतिम इच्छापत्रात वर संदर्भीत फ्लॅंट्रमधील त्यांचे अविधाजीत शेअर्म त्यांचा प्रलग श्री. विनीत श्यामचंद गांधी यांच्या नावे केले आहेत. सदर १) श्री. श्यामचंद सी. गांधी. २) श्री. विनीत श्यामचंद गांधी यांना माझे अशील अर्थात १) श्रीमती भारती वाय. तिवारी व २) श्री. योगेंद्र एल. तिवारी यांच्याकडे दिनांक २७ सप्टेंबर, २००५ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनाम नुसार सदर मालमत्ता विक्री केली होती.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१**४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील

व्यवहार सुरू करतील. मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.बी-२०३, क्षेत्रफळ ५०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र. २रा मजला. वरुण वॅली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन ज्ञात इमारत. शीतल नगर, आत्माराम सावंत मार्ग, अशोक नगर कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.५७(भाग), गाव वाढवण, तालुका बोरिवली,

आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२२

मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व

सही/ आर. जे. चोथानी, वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

## जाहीर नोटिस

माझे अशिल श्री. राजेंद्र रतिलाल सावला, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे हाडामार्फत त्यांना वितरण झालेले मूळ **अलॉटमेंट** लेटर हे माझे अशिलाच्या हातुन हरवले/गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २**८ ऑक्टोबर** २०२२ रोजी नोंदविली आहे. तक्रार क्र. ४१७४२/२०२२.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला गपडल्यास किंवा<sup>ँ</sup>मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस, भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांर्न त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसॉच्या आत मला कार्यालय ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर गहणार नाही याची नोंद घ्यावी

#### मिळकतीचा तपशिल रूम. नं. <u>डी-०</u>७, चारकोप (१) राजदिप

सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६१३, सेक्टर ६, रोंड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्ट<sup>े</sup> अप, गांव : कांदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेक दिनांकः ३०/१०/२०२२

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल गपडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार, वारसाहक्क, विकी, गहाण, बोजा बक्षिस भाडेपदा वहिवाट वापर टस्ट ताबा करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांर्न त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून ९५ दिवसाँच्या आत मला कार्यालय ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मंबर्द - ४०००६७ या पत्त्यावर कलवावे अन्यश तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तं सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नार्ह याची नोंद घ्यावी

सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६१४, सेक्टर , रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टॅ अप, गांवः कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा. श्री. नितेश दि.आचरेक

विकल

### शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

CIN: L01111MH1985PLC228508 नोंदणीकृत कार्यालयः ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क.बी-३२, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. दूर:.०२२-६५५०१२००, Website:www.shalimarpro.com, E-mail: contact@shalimarpro.com २० सप्टेंबर २०२२ रोजी संप्रलेल्या निमादीकरीना अलेखापरिशान विनीय निकार्षांचा अदवाल

			(
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	38.68	900.48	983.40
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(98.30)	(92.0८)	4.40
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(98.30)	(92.0८)	4.40
समभाग भांडवल	9,८४३.२८	९८४३.२८	9,683.26
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	(0.00)	(0.00)	0.00
ब) सौमिकृत	(0.00)	(0.00)	0.00

**टेप**: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले. १० सप्टेंबर, २०२२ रोजी संप्लेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल तेमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअसं जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आर् कंपनीच्या www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरि संचालक, डीआयएन:००४१३६२।

#### सागर प्रोडक्शन्स लिमिटेड

नोंद. कार्या : चुनिट क.४०२, स्लॉट क.बी/६५, स्टॅनकोर्ड प्लाझा, न्यु तिंक रोड, सिटी गॉल समोर, अंधेरी(प), मुंबई-४०००५३. ०२२-४७७२५४४३, वेबसाईट.www.sagarproductions.com, ई-मेल.splgrive@rediffmail.com, CIN:L93000MH1980PLC170432 . ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाई
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	30.90	90८.७२	984.00
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(४.२६)	(९.०५)	99.21
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(विशेष साधारण बाबनंतर)	(४.२६)	(९.०५)	99.21
समभाग भांडवल	809.82	४०१.४२	809.8
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित			
राखीव वगळून)	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	(0.09)	(0.02)	0.0
ब) सौमिकृत	(0.09)	(0.02)	0.0
On. 12 (Color archiver are Careal as Described Assessment)		नेपार २२ अन्यते व	ařa naná an

**टेप**: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजर ग्रादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्त नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपर्कल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूप नमुना कंपनीचे श्रेअर्स जेथे सूचिबहद आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.sagarproductions.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकरित कलाकाड सुंदरम सार्थ पुर्णवेळ संचालक, डीआयएन:००१५०८७६ ठिकाणः मुंबई दिनांकः ३१.१०.२०२२

# **PUBLIC NOTICE**

This is to inform you public at large that the residential flat No. 2, ground Floor, Sahwas CHS Ltd, adm about 293 Sq Ft Carpet, situated at Mauje Neral, Taluka Karjat, District Thane, Survey/Gut No. 324 ( old Survey/Gut No. 324/0) is owned and possessed by my client Mrs. Raksha Ramesh Thakkar, R/a, Mulund, Mumbai. The original document of Agreement for Sale of the said flat have been misplaced by my client while travelling from Mulund Station to home executed between my client and M/s Shivram Enterprises through partner Mr. Pramod Shivdas Nagrecha by registered Agreement for Sale dt. 26/04/2017 bearing registration No. 1800/2017 registered in the officer of Sub Registrar Karjat.. My client has given complaint in Mulund Police Station for missing of the said Agreement vide Lost Report No. 41575/2022, dt.28/10/2022. Hence, there is likely to misuse of the said Registered Agreement for sale if found by any person/s If the said Original Agreement for sale found by any person/s or if any person having rights, title, claim on the said flat, we hereby invited to submit/return the said document or submit their written claim of the said flat within the period of 15 days from the date of the publication of this Public Notice on following mentioned address. It is hereby noticed that we annot entertain any objection if raised after lapse of said period.

Off: 3, N. J. House, Opp. Court, Bhaji Market Road, Kalyan (W) Dist Thane

Sd/-Mrs Tapasya S. Mhatre

# जाहीर सूचना

श्रीमती संतोष गोस्वामी (मयत दिनांक १९.०२.२०२२) या मालकीत्व फ्लॅट क्र.३०५ (क्षेत्रफळ ६७५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र). ३रा मजला, सोसायटीची इमारत क्र.२. सी क्रेस्ट को-ऑप.हौ.सो.लि म्हणून ज्ञात सोसायटी, सात बंगला, हरमिंदर सिंग रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ या जागेबाबत मालक व नोंदणीकत सदस्या आहेत आणि सदर सोसायटीचे भागभांडवलातील गगप्रमाणपत्र क्र.६२ नुसार ५ पु<sup>र्</sup>णपणे भरणा केलेले शेअर्सच्या धारक आहेत. सोसायटीद्वारे तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावं किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ७ **(सात)** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे आक्षेप पाप्त याले नाहीत. तर मयत सभामराच्या मोमायरीच्या भांडवल/मिलकतीमधील शेअम व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतीव तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

> सी क्रेस्ट को-ऑ.हौ.सो.लि.करिता सचिव/अध्यक्ष

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the all concerned/public that my client have agreed to purchase from MR. MAHMOOD SALIM SHROFF & MRS. NAZIA MAHMOOD SHROFF the right, title, shares and interest in respect of and in Flat No. 8-27, floor, admeasuring about aggregating total 590 sq. ft. equivalent to 54.83 sq. mtr. carpet area in Shakti Sadan CHS Ltd., Opp. Navjivan Society, D.B. Marg, Lamington Road, Grant Road, Mumbai-400 007 situated at and tying on a piece and parcel of land bearing CS. No.259 of Tardeo Division in registration District and Sub-district of Bombay City and Suburban together" "Five shares of Rs.50/- each having distinctive nos. 136 to 140 bearing certificate No.28. All persons having any claim against or in respect hereof by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, charge, trust, Inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to Inform the same in writing with the authenticated supporting documents to the undersigned within fourteen days from the date hereof, falling which claims if any will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 28/10/2022

दिनांक: २९.१०.२०२२

**RAMESH KISAN PALVE Advocate** 3/9, B.I.T. Chawl, Bellasis Road, Mumbai Central, Mumbai 400 008. E-Mail: rameshpalve6@gmail.com

## जाहीर नोटिस

माझे अशिल **श्री. अरूण नथू चन्हाण,** यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत सौ. प्रसन्ना अरूण चकाण यांना वितरण झालेले मूळ अलॉटमेंट लेटर हे माझे अशिलाच्या हातुन हरवले/गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रा चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २**८ ऑक्टोब**र २०२२ रोजी नोंदविली आहे. तक्रार क्र ४१७२४/२०२२.

## मिळकतीचा तपशिल

रूम. नं. डी-१०, चारकोप (१) सुप्रभात

दिनांक: ३०/१०/२०२२

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. ANIL G. MALHOTRA, that he alongwith his wife Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL

**PUBLIC NOTICE** 

MALHOTRA purchased. 1) Shop No. 05, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 217 Sq. t. i.e. 20.15 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as SHREYAS APARTMENT AB WING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Achole, Vasant Nagari, Vasai (E), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. **051**, having ten Shares

of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. **501 to 510 (both inclusive)**. **2) Shop No. 15, Ground Floor,** in **'B' - Wing,** Area admeasuring **98.40** Sq. Ft. i.e. 10.97 Sq. Mtrs. (Carpet) in the Society known as RASHMI DHRUVITA PARK A-G CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at Village Achole, Vasai (E), Taluka Vasai, and District Palgha along with Share Certificate No. 256, having ten Shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 2551 to 2560 (both inclusive).

3) Flat No. A/003, Ground Floor, in 'A' - Wing, Area admeasuring 535 Sq. Ft. (Built Up) in the Society known as VASANT NAGARI GULAB CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Village Manickpur, Vasai (W), Taluka Vasai, and District Palghar along with Share Certificate No. 3, having five Shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 11 to 15 (both inclusive).

My client's wife Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA died on 24/06/2021. My Client have made application to the respective society for transfer of 50% share & share certificate of the said Flat/Shops from the Deceased Late MRS. MADHURI ANIL MALHOTRA alias MRS. MADHU ANIL MALHOTRA to his name who is the surviving and legal heir/Successor of the said deceased. Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute /its Representative, having any claim / Right / Title / Lien / Charge / Interest in any way on the said Flat / Shops may give in writing to the undersigned along with proofs / evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MR. ANIL G. MALHOTRA.

> Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp: Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai,

Dist. Palghar- 401202

# फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड

(पर्वीची स्कॅन्डेन्ट दमॅजिंग लिमिटेड)

सीआयएन:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२ **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.)-४००६०४, महाराष्ट्र. दूर.:०२२-४१८४२२०१, वेबसाईट:www.scandent.in, ई-मेल:csscandent@gmail.com

## विशेष सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची सूचना

- येथे मचना देण्यात येत आहे की कंपनीच्या मदस्यांची विशेष मर्वमाधारण मभा (ईजीएम) शकवार, १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११,००वा, कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लाग तरतदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय सूचनेत गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना माहिती ईजीएम सूचनेत उपलब्ध होईल. कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.
- उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार ईजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी ई-मेलने पाठविण्यात आले आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.scandent.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना ईजीएममध्ये ई-वोटिंग तसेच विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) ईजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. ईजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. ईजीएममध्ये सहभागी होण्याची आणि जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना ईजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएमच्या तारखेला ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा सीडीएसएलद्वारे दिली जाईल.
- रिमोट ई-वोटिंग किंवा ईजीएममध्ये ई-वोटिंग पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२२ आहे. जर नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई–वोटिंग ईजीएममध्ये ई–वोटिंगचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार. १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा, भाप्रवे प्रारंभ होईल
- आणि गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल
- कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना ईजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंगची पद्धत ईजीएम सचनेत देण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी ईजीएम सूचनेत नमुदप्रमाणे रिमोट ई-वोटिंग व ईजीएममध्ये ई-वोटिंगच्या सूचनांचे पालन करावा. तथापि
- वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. लॉगइनआयडी/युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया ईजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांने ईजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना ईजीएममध्ये उपस्थित

जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-

- राहता येईल परंतु पुन्हा ईजीएममध्ये मत देता येणार नाही. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:
- अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी cs@scandent.in वर कंपनीकडे ई-मेलमार्फत खालील दस्तावेजाच्या स्कॅन प्रती पाठवाव्यात.
  - १) त्यांचे नाव, फोलिओ क्र. व पत्ता, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रतीसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्र: आणि २) सदस्याच्या निवास पुराव्याचे पृष्ठ्यर्थ कोणतेही दस्तावेज (अर्थात आधारकार्ड, वाहर
- परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) स्वसाक्षांकीत प्रत. ब) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.
- पडताळणीनंतर कंपनीकडून त्यांचे नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया दिली
- 0. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास त्यांनी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा दूर.: ०२२-२३०५८५४२/

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२२ तिकाण: ताणे

सही/ मपना वैष्ण कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र